

दिनांक २५ डिसेंबर २०१८

## कृपया प्रसिद्धीसाठी

### १९ वा पार्ले महोत्सव – सीएम चषक

चुरशीच्या लढतीत अखेर सागर कातुर्डे ठरला यंदाच्या पार्ले महोत्सव श्री २०१८ चा मानकरी

पार्ले महोत्सव – सीएम चषक स्पर्धेत सर्वाधिक लक्ष घालून राहिलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत यंदाच्या पार्ले महोत्सव २०१८ चा मानकरी ठरला तळवळकर जिमचा सागर कातुर्डे. शुभम वेताळ याला उपविजेतेपद मिळाले. एकूण सात विविध गटांमध्ये मातब्बर शरीरसौष्ठवपटूंनी आपले कसब पणाला लावले होते. त्यामुळे उत्तरोत्तर ही स्पर्धा रंगतदार ठरली. पार्ले महोत्सव श्री तसेच अन्य खेळाडूंना आमदार पराग अळवणी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करून सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेतील गटनिहाय पहिले पाच विजेते पुढीलप्रमाणे – ५५ किलो वजनी गट – निलेश कोळेकर, नितीन शिगवण, अजिंक्य पवार, राजेश तारवे, आंकार आंबेकर, ६० किलो वजनी गट – संदेश सकपाळ, रोशन तटकरे, जितेंद्र पाटील, गिरीष मुठे, सिद्धेश चव्हाण, ६५ किलो वजनी गट – उमेश गुप्ता, आदित्य झगडे, अरुण पाटील, चेनत खारवा, सलीम शेख, ७० किलो वजनी गट – वैभव महाजन, अमित शिंदे, विशाल धावडे, मकरंद दहीबावकर, बप्पन दास, ७५ किलो वजनी गट – मोहम्मद हुसेन खान, कल्पेश मयेकर, राजेश खटीकमारे, लिलाधर म्हात्रे, अर्जुन जीवे, ८० किलो वजनी गट – भास्कर कांबळी, जितेंद्र यादव, आदेश जिचकर, कृष्ण विश्वकर्मा, खुला गट – सागर कातुर्डे, शुभम वेताळ, पवन सोमई, अभिषेक वेलवे, प्रसाद वाळंज.

गेली १९ वर्षे पार्ले महोत्सव तसेच शरीरसौष्ठव स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित करत असल्याबद्दल मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटना तसेच बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने पराग अळवणी यांचा विशेष सत्कारदेखील यावेळी करण्यात आला. यासंदर्भात बोलताना अशा प्रकारच्या स्पर्धा हे शारिरिक तसेच आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरत असतात, त्याचा परिणाम युवा पिढीवर अधिक प्रभावी होत असतो, त्यामुळे अशा उपक्रमांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे आमदार पराग अळवणी यांनी सांगितले.

मि. आशिया चॉम्पियन ऑफ चॉम्पियनचा किताब मिळवणारे सुनित जाधव तसेच भारतश्री श्याम रहाटे यांची विशेष उपस्थिती यावेळी होती. त्यांनादेखील यावेळी सन्मानित करण्यात आले. विलेपार्ले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र काणे, मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अशोक शेलार आदी मान्यवरांनीदेखील उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहित केले.